Dated: 19th December, 2023

To, **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Subject: Intimation of Newspaper Publication with respect to dispatch of postal ballot notice pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

**Scrip Code: 539222** 

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith the copies of the newspaper publication dated19<sup>th</sup> December, 2023 as published in the Financial Express (English) all editions and Mumbai Lakshadeep (Marathi), both newspapers having electronic editions, with regard to e-Voting information and completion of dispatch of Notice, in terms of Section 108 ofthe Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (ListingObligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The E-copies of both the newspaper Financial Express and Mumbai Lakshadeep is enclosed herwith for your reference.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully

For Growington Ventures India Limited

Sunita Gupta (Company Secretary and Compliance Officer) Membership No.: 57186

# MUTHOOT MICROFIN ISSUE SUBSCRIBED 82% ON DAY 1

# INOX India IPO subscribed 61.28 times on final day

PRESS TRUST OF INDIA New Delhi, December 18

THE ₹1,459.32-CRORE INI-**TIAL** share sale of cryogenic tank maker INOX India got subscribed 61.28 times on the last day of bidding on Monday, with huge participation coming in from institutional buyers. The IPO received bids for 94,84,24,268 shares, against 1,54,77,670 shares on offer, as per the NSE data.

The portion for qualified institutional buyers (QIBs) attracted a whopping 147.80 times subscription while the quota for non-institutional investors received 53.20 times subscription.The part for retail individual investors (RIIs) got subscribed 15.29 times.

**Muthoot Microfin IPO** subscribed 82% on Day 1

by remote e-voting process ("E-Voting")

beyond that same.

The IPO of Muthoot Microfin, the microfinance



pachan group, got subscribed 82% on the first day of offer on Monday. The ₹960-crore IPO received bids for 2,00,28,108 an offer for sale component of ₹200 crore.

shares, against 2,43,87,447 shares on offer, as per NSE data. The quota for retail individual investors (RIIs) received 1.37 times subscription while the portion for non-institutional investors got subscribed 60%. The public offer has a fresh issue of up to ₹760 crore and

GROWINGTON VENTURES INDIA LIMITED

CIN: L63090MH2010PLC363537

Registered Office: Shiv Chamber, 4th Floor, Plot No. 21, Sector - 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400614, Maharashtra

Email id:growingtons@gmail.com;Website: www.growington.in

Tel: 022-49736901

Notice of Postal Ballot

Members are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013

read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") dated April 8, 2020, May 5, 2020, May

5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 and other applicable provisions,

ncluding any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, th

approval of members of Growington Ventures India Limited ("the Company") is being

sought for the resolutions mentioned in the Postal Ballot Notice dated December 13, 2023

The Company has on December 18, 2023 completed the dispatch of the Postal Ballot

Notice to the Members whose names appear on the Register of Members/List of Beneficia

Owners as received from the National Securities Depository Limited (NSDL) and Central

Depository Services (India) Limited (CDSL) at their registered email ids. Members whose

names appeared on the register of Members/List of Beneficial Owners as on Friday

December 08, 2023 i.e. the cut-off date, will be considered eligible for the purpose of

voting, A person who is not a member as on Friday, December 08, 2023 i.e. the cut-off for

reckoning voting rights, should treat this Notice for Information purposes only. In

accordance with the above-mentioned Circulars, Postal Ballot forms and Business Reply

Envelopes have not been sent to the Members. The communication of the assent of

Members holding shares in dematerialized mode are requested to register/update the

email addresses with the relevant Depository Participants. Members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company'

Registrar and Share Transfer Agent (RTA), Purva Sharegistry (India) Pvt. Ltd, a

support@purvashare.com with a copy to growingtons@gmail.com sending a scanner

copy of the signed request letter mentioning their Folio No., name, scanned copy of the

share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR

In compliance with provisions of Section 110 of the Act read with Companies (Managemer

and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (LODR), Regulations, 2015

the Company is offering remote e-voting facility to the Members of the Company. The

Company has entered into an arrangement with National Securities Depository Limited

("NSDL") for facilitating remote e-voting services. The login credentials for casting the

votes through remote e-voting have been sent to the shareholders along with the Notice of

Postal Ballot. The detailed procedure for casting of votes through remote e-voting has been

provided in the Notice. The details will also be made available on the website of the Company

The remote e-voting period shall commence on Tuesday, December 19, 2023 at 9:00 a.m.

and end on Wednesday, January 17, 2024 at 5:00 p.m. Members may cast their vot

electronically during the aforesaid period. The remote e-voting module shall be disabled a

5:00 p.m., on Wednesday, January 17, 2024 and remote e-voting shall not be allowed

The Board of Directors has appointed M/s. Santosh Singh & Associates, Practicing

Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process in a fail

and transparent manner. The results of the Postal Ballot will be announced on or before

Friday, January 19, 2024. The result would be intimated to the Stock Exchanges where the

Company's shares are listed and displayed along with the Scrutinizer's report on the

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for

Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download

section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a

For GROWINGTON VENTURES INDIA LIMITED

Sunita Gupta

Company Secretary

self-attested scanned copy of Aadhar card) for registering email address

dissent of the Members would take place through the remote e-voting system only.

part got subscribed 12%. The Mumbai-based company's IPO is entirely a fresh issuance of equity shares worth ₹400 crore with no offer for sale (OFS) compo-

electronic means (remote e-voting):

Sr.No. | Description of the Resolution

IPO subscribed 71%

The IPO of Suraj Estate

Developers got subscribed

71% on Monday, the first day

of subscription. The IPO got

bids for 58,50,946 shares,

against 82,35,293 shares on

offer, as per data available with

the NSE. The portion for RIIs

got subscribed 1.23 times

while the quota for non-insti-

tutional investors received

28% subscription. The QIBs

on first day

nent. The company's IPO has a price range of ₹340-360 a

Motisons Jewellers IPO gets 14.88 times subscription on Day 1

The ₹151 crore IPO of

Motisons Jewellers received 14.88 times subscription on the first day of bidding on Monday. The IPO of the Jaipurbased retail jeweller company received bids for 31,05,38,000 shares, against 2,08,71,000 shares on offer, according to NSE data. The category for RIIs received 22.01 times subscription while the portion for noninstitutional investors got subscribed 13.74 times. The QIBs part got subscribed 8%.

RBZ Jeweller secures ₹21 cr from anchor investors

**RBZ** Jewellers on Monday said it has raised ₹21 crore from anchor investors, a day before its IPO. The company has allotted 21 lakh equity shares to three funds at ₹100 apiece, which is also the upper end of the price band.

CIN: L31101MH200/PLC168823

Regd. Office: Empire House, 214, Dr. D N Road, Ent. A K Nayak Marg, Fort,

Mumbai - 400 001. Tel: 022-22071501-06, Fax: 022-22071514,

POSTAL BALLOT NOTICE AND REMOTE E-VOTING INFORMATION TO MEMBERS

**NOTICE** is hereby given that Karma Energy Limited ('Company') is seeking approval of its

members on the following ordinary resolutions through postal ballot by voting only through

Members of Karma Energy Limited are hereby informed that pursuant to section 108 and

Section 110 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended

read with general circular nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020,

22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31s

December, 2020 and 20/21 dated 08th December, 2021 issued by Ministry of Corporate

Affairs ("MCA Circulars") or reenactment thereof for the time being in force, the SEBI

(Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and such other

applicable laws and Regulations, the company has on 18th December, 2023 completed the

dispatch of Postal Ballot Notice to the members of the Company whose name(s) appear

on the Register of Members / List of Beneficial owners as of Friday, 15th December, 2023

through electronic mail to the Members whose email id's are registered in the records of

The Postal Ballot Notice has been communicated to the stock exchange (BSE & NSE) and

The Company has appointed Mr. Martinho Ferrao, FCS 6221, and C.P.No.5676 Practicing

Company Secretary, as scrutinizer for conducting the Postal Ballot Voting process in

In view of the aforesaid MCA Circulars, the Company seeks approval for the Resolution as

contained in the Postal Ballot Notice by voting through electronic means (e-voting) only. The

Company has engaged the services of NSDL for facilitating e-voting to enable the members

to cast their votes electronically. Members are requested to note that e-voting commences

on Tuesday, 19th December, 2023 at 09:00 a.m. and ends on Wednesday, January 17, 2024

at 05:00 p.m. In case of any queries relating to e-voting you may reach to NSDL helpdesk

on 022-4886 7000 and 022-24997000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior

Manager NSDL or Mr. Amit Vishal, Assistance Vice President - NSDL at evoting.nsdl.co.in.

CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or Refer the

Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for

The members whose shares are in physical form and whose email ids are not registered

with Registrar & Share Transfer Agent may update the same as mentioned in the Postal

The result of voting by postal ballot will be declared on or before Friday, 19th January, 2024

and will be available at the website of the Company i.e. www.karmaenergy.co and shall be

NOTICE OF PETITION/APPLICATION

Before the National Company Law Tribunal, Bench-I, Mumbai Bench

IA No. 4138/2023

Company Petition (IB) 4578(MB)/2018

NITIN SURESH SATGHARE & ORS.

PANCARD CLUB LIMITED

NOTICE TO:

Mr. Ramachandran Ramakrishnan, resident of 601, Building No. 1A

Please take note that the Interlocutory Application titled as \*Rajesh Sureshchandra

Sheth, RP of Pancard Clubs Limited Vs. Dnyanaraj Morevekar & Ors." bearing IA

No. 4138/2023 in Company Petition (IB) No. 4578(MB)/2018 has been filed on

behalf of Applicant/Rajesh Sureshchandra Sheth, Resolution Professional of

Pancard Clubs Limited, under Section 66 of the Insolvency and Bankruptcy Code.

2016 wherein Notice has been issued against you by the Hon'ble National Company

Law Tribunal, Bench-I, Mumbai Bench vide order dated 12.09.2023 and further the

Hon'ble Tribunal vide Order dated 23.11.2023 has directed to the undersigned

Applicant for service of notice of the aforesaid Application bearing No. 4138/2023

through substituted mode of service upon you. The captioned Application is next

listed for further consideration / hearing on 21st December 2023 before the Hon'ble

Accordingly, you are required to appear before the Hon'ble National Company Law

Tribunal, Bench-I, Mumbai Bench on 21st December, 2023, through your

authorised representative or through your pleader and file a Reply to the captioned

Application. A copy of the Application will be furnished by the undersigned

The publication is being issued in consonance with the directions issued by the

Hon'ble National Company Law Tribunal, Bench-I, Mumbai Bench vide its Order

Applicants to you or your authorised representative when contacted.

Shree Ahimsadham CHS Ltd. Off New Link Road, Opp. Vinay Industrial, Malad

Mr. Manish Kalidas Gandhi resident of B/18, Vijay Kunj Apartment, Virar West,

For KARMA ENERGY LIMITED

**CFO & Company Secretary** 

**TV Subramanian** 

shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com.

the Depository Participants / Company's Registrar and Transfer Agent.

is also placed on the website of the Company and on website of NSDL

accordance with Law and in fair and transparent manner.

communicated to the stock exchanges simultaneously

Mumbai. 18th December. 2023

Vasai, Maharashtra – 401303

West, Mumbai - 400064

Tribunal, Bench-I, Mumbai Bench,

iii. Mr. Ashok Chandekar

iv. Mr. Ashok Thakker

v. Mrs. Unathi Thakkar

To approve Material related Party Transaction(s) with Tapi Energy Projects Limited

To approve Material related Party Transaction(s) with Windia Infrastructure Finance

Email: Investorshelpdesk@weizmann.co.in, website: http://www.karmaenergy.com

# Short seller target Ebix files for bankruptcy **ADVAIT PALEPU,**

**AMELIA POLLARD & JONATHAN RANDLES** December 18

INSURANCE SOFTWARE **FIRM** and short seller target Ebix Inc. filed for bankruptcy after struggling to bounce back from high interest rates and looming debt payments.

The Johns Creek, Georgiabased firm listed assets and liabilities of at least \$500 million each in a Chapter 11 petition filed in Texas. The filing protects the company from creditors while it seeks court approval of a plan to repay them.

Publicly traded Ebix is the parent of Indian fintech company EbixCash, which facilitates payments, foreign exchange and prepaid gift cards. The company's nearly 200 affiliates outside the US are not included in the bankruptcy filing, according to a statement.

For some time now, Ebix Inc. has been in the news for the pending initial public offering (IPO) of its Indian subsidiary, EbixCash.

In bankruptcy, the company plans to sell its North American life insurance and annuity assets to help pay off its debt. Insurance firm Zinnia, backed by Todd Boehly's Eldridge Industries, will kick off the auction with a \$400 million opening bid. The firm and its advisers will "conduct a fulsome marketing and sale process" for the assets of the company, according to the the statement.

— BLOOMBERG



NBFC FIRM CAPRI Global Capital is planning to launch digital loans. However, the lender has not set any specific timeline for launching this product. "We are currently evaluating a digital lending product. First, we will launch the pilot, and then formally launch the product. But, it will not happen before the next financial year," founder and managing director Rajesh Sharma said.

The company's assets under management (AUM) stood at Rajesh Sharma around ₹12,400 crore as on September 30. Around 96.6% of its portfolio comprises micro, small and medium-sized enterprise (MSME), gold loans, affordable housing loans and construction finance.

It also lends to non-banking financial companies (NBFCs) engaged in MSME lending, microfinance, and fintech-based NBFCs. The company also originates new car loans for banks for a fee. Here, the lending partners include HDFC Bank, YES Bank, Bank of Baroda, and Bank of India.

"Car loans are given at an interest rate of below 9%. We cannot lend at those rates because we ourselves borrow at that rate," he said, explaining the rationale for operating under the fee income-based model for this segment. The company is looking to disburse automobile loans worth ₹10,000 crore this financial year. It had disbursed



loans worth ₹5,700 crore in 2022-23 (April-March).

its AUM to touch ₹15,000 crore by March 31. The gold loan book will rise to ₹3,000 crore as on March 31, from around ₹1,880 crore as on September 30.

In its latest corporate presentation, the company is said that it is exploring co-lending partnerships in the gold loan segment.

Currently, it has tied up with entities like State Bank of India (SBI), UCO Bank, and Union Bank of India to co-originate loans in worth ₹4,782 crore in FY22 MSME and affordable housing which it incurred due to segment. The co-lending mix change in fair value of comrose to 7.8% of consolidated pulsory convertible prefer-AUM as on September 30 from ence shares," the Entrackr 3.1% a year ago.

Last week, the company announced that it has received a composite corporate agency license from the Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI).

'BharatPe reports ₹1,029-cr revenue in FY23'

**FE BUREAU** Mumbai, December 18

**MAJOR FINTECH BHARATPE** reported revenues from operations at ₹1,029 crore for the previous financial year, up 2X from FY22, startup news website Entrackr reported, citing BharatPe's annualised financial statement shared with shareholders.

The company's nonoperating revenue, however, moderated 38% year-onyear (YoY) to ₹139 crore in FY23, the report said.

Employee benefits cost for the firm went up 65% Overall, Capri Global expects YoY to ₹304 crore, whereas finance cost for the year stood at ₹12 crore.

Depreciation and amortisation expenses stood at ₹106 crore. Accordingly, BharatPe's EBITDA loss went up 9% YoY to ₹772 crore.

The net loss widended to ₹941 crore during FY23, compared with ₹834 crore in the previous fiscal.

"We excluded the loss report said.

On November 28, BharatPe said it has turned EBITDA-positive in October 2023. The company also said its annualised revenue has surged past Rs 1,500 crore, a growth of 31% over FY23.

# Sebi eases criteria for grant of investor accreditation

PRESS TRUST OF INDIA New Delhi, December 18

**SEBI ON MONDAY** simplified the requirements for the grant of certification to accredited investors. A person or entity is identified as an accredited investor based on net worth or income. Such investors can invest in securities that may not be

available to retail investors. Under the framework, accreditation agencies, which are also KYC registration agencies (KRAs), can access know your customer (KYC) documents of applicants available with them in the capacity of KRA and can also access the same from the database of other KRAs for accreditation, Sebi said in a circular.

Accreditation agencies will grant accreditation solely based on the KYC and the financial information of the applicants.

The certificate issued by accreditation agencies will include the disclaimer saying, "The assessment of the applicant for accreditation is solely based on the applicant's KYC and financial information and does not in any manner exempt market intermediaries and pooled investment vehicles from carrying out necessary due diligence of the accredited investors at the time of onboarding them as their clients."

PRUDENTIAL TO MUTUAL FUND

A ICICI

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100. Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Corporate Bond Fund, ICICI Prudential Savings Fund, ICICI Prudential Ultra Short Term Fund, ICICI Prudential Long Term Bond Fund, ICICI Prudential Regular Savings Fund and ICICI Prudential Credit Risk Fund (the Schemes) Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential

Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on December 21, 2023\*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) \$#	NAV as on December 15, 2023 (₹ Per unit)
ICICI Prudential Corporate Bond	Fund	
Quarterly IDCW	0.1594	10.9932
Direct Plan – Quarterly IDCW	0.2282	15.1999
ICICI Prudential Ultra Short Term	n Fund	
Quarterly IDCW	0.1649	10.9669
Direct Plan – Quarterly IDCW	0.1798	11.1786
ICICI Prudential Long Term Bond	l Fund	1
Quarterly IDCW	0.1256	12.3303
Direct Plan – Quarterly IDCW	0.1450	12.6828
ICICI Prudential Regular Savings	Fund	
Quarterly IDCW	0.3296	11.7687
Direct Plan – Quarterly IDCW	0.4334	14.4675
ICICI Prudential Credit Risk Fund	300	
Quarterly IDCW	0.1956	11.0811
Direct Plan – Quarterly IDCW	0.2271	11.7459
Name of the Scheme/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 100/- each) \$#	NAV as on December 15, 2023 (₹ Per unit)
<b>ICICI Prudential Savings Fund</b>	***	
Quarterly IDCW	1.5423	108.4217
Direct Plan – Quarterly IDCW	1.5723	108.6588

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

**Authorised Signatory** 

Place: Mumbai Date: December 18, 2023 No. 009/12/2023

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit <u>www.icicipruamc.com</u>

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id. To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness

Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

> Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

# Place: Mumbai Date: December 18, 2023

request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at evoting@nsdl.co.in

Company's website viz. www.growington.in.

(Formerly Known as Healthy Life Agritec Private Limited) CIN: L52520MH2019PLC332778 Thane 401107.

Web: www.healthylifeagritec.com NOTICE OF POSTAL BALLOT & E-VOTING

Members of the Company are hereby informed that pursuant to Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration), Rules, 2014 read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No.22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 8, 2021, General Circular No. 03/2022 dated 5th May, 2022, General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 in relation to extension of the framework provided in the aforementioned circulars upto 30th September, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as "MCA Circulars" and Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), and other applicable provisions, including any Statutory modifications or re-enactment thereof for the time being in force and as mentioned from time to time) a Postal Ballot Notice, seeking consent of the members on the resolutions as set out in the said Notice has been sent electronically to the members whose e-mail addresses are registered with the Depository Participants/ Registrar & share transfer agent i.e. Cameo Corporate Services Limited, as on Friday, December 08, 2023 (Cut-Off Date), seeking approval of the shareholders of the Company by Postal Ballot through electronic means, for the following matters: Ordinary/Special resolution: -

To approve the appointment of M/s. SGNA & Company (FRN: 017007N) as Statutory Auditor of the company to fill up casual vacancy caused by resignation of M/s. Kapish Jain & Associates, Chartered Accountants.

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the Cut-off Date i.e Friday, December 08, 2023, may cast their vote electronically on the business items as set out in the notice of the postal ballot through electronic voting system (remote e-voting) of Central Depository Services (India) Limited (CDSL). The members are further informed that:

voting by electronic means only.

The remote e-voting begins at 09:00 A.M. (IST) on Sunday, December 17, 2023.

08, 2023. The members may note that (i) the remote e-voting module shall be disabled for voting and the voting by electronic means shall not be allowed after the date and time mentioned under point 'c' above; and (ii) once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently; The manner of remote e-voting for members holding shares in physical mode or dematerialized

mode or who have not registered their email addresses with the Company / Depository Participant, is provided in the notice of the postal ballot and available on the Company's website at www.healthylifeagritec.com

Manner of registering/ updating email address:

financialexp.epam.in

Members, holding shares in physical mode are requested to get their email ids registered by visiting the following link: cs@healthylifeagritec.com

email ids with their respective Depository Participants.

For and on behalf of Healthy Life Agritec Limited Date: 18.12.2023 Place: Mumbai

# **HEALTHY LIFE AGRITEC LIMITED**

Regd. Office: SH-B/09, New Heera Panna CHS LTD, Gokul Village Shanti Park, Mira Road East,

Phone: +91-730 544 1244, E-mail: info@healthylifeagritec.com,

The dispatch of the said notice through emails has been completed on December 16, 2023. The Postal Ballot Notice is available on the Company's website on www.healthylifeagritec.com and on the relevant section of website of the Stock Exchanges, i.e., Bombay Stock Exchange Limited ("BSE" Limited) and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) www.cdslindia.com. Members who have not received the Postal Ballot Notice may download it from

The special businesses as set out in the notice of the postal ballot are to be transacted through

The remote e-voting ends at 05:00 P.M. (IST) on Monday, January 15, 2024. The Cut-off Date for determining the eligibility to vote by electronic means is Friday, December

Members, holding shares in dematerialized mode are requested to register / update their

For any grievance regarding e-voting, the members may write to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager

(CDSL), Central Depository Services (India) Limited A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or at email ID: helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058542/43. Further, for e-voting queries, shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available for them at the download section of https://www.evotingindia.com/ or call at the toll-free no.: 022-23058738 and 022-23058542/43.

> Divya Mojjada Managing Director DIN: 07759911

Dated: 19.12.2023

dated 23.11.2023.

Elphinstone Road (W), Mumbai - 400013 Process specific email id for correspondence:

Regn. No.: IBBI/IPA-002/IP-NO1021/2020-2021/13298

Process specific address for correspondence:

27th-32nd Floor, Tower 3, One International Canter,

Elphinstone Mill Compound, Senapati Bapat Marg,

Deloitte India Insolvency Professionals LLP,

AFA Number - AA2/13298/02/131223/202469 (Valid up to 06/12/2024)

IBBI Registered Address: B-55, Shatdal society, 7th Floor, Azad Lane,

off S.V. Road, Andheri West, Near Shoppers Stop, Mumbai City,

inpclip@deloitte.com

Rajesh Sureshchandra Sheth

Insolvency Professional -

Maharashtra, 400058

Sd/-

HINDUSTAN SHIPYARD LIMITED VISAKHAPATNAM, INDIA (A Government of India Undertaking) (Ministry of Defence) Phone Number: 91 9493792604 Email: mprojectsdo@hslvizag.in,

Website: www.hslvizag.in Invitation For Expression of Interest (EOI)-Indigenous Electrical System Integrators for e-tugs Project.

 Hindustan Shipyard Limited (HSL) invites response from interested and suitable firms/industries/SMEs with demonstrated capability and proven track- record in the area of integration of high-end systems of systems high power electrical equipment and energy storage systems for marine application towards shortlisting of Indigenous Electrical System Integrators (IESI) for HSL's e-Tug project under e-Vessel

2. Further details of eligibility criteria, scope, objective, shortlisting criteria and other terms and conditions are available on the website www.hslvizag.in

Interested firms may respond to this EOI with requisite details by 03 Jan 2023, General Manager (BDD)

#### जाहीर सूचना

ोलाराम यांना व्यापार भवन कमर्शियल प्रिमायसे को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.. प्लॉट क्र.८९ टी.पी.एस. १, मांडवी विभाग, ३६८/७०, नरसी नाथा स्ट्रीट, मुंबई-४००००९ या जागेबाबत व्यापा भवन कमर्शियल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायर्ट लि. प्लॉट क.८९. टी.पी.एस. १. मांडवी विभाग ३६८/७०, नरसी नाथा स्ट्रीट, मुंबई-४००००९ द्वारे वितरीत अनुक्रमांक ०१ - ०५ असलेले मुळ भागप्रमाणपत्र क्र.०१ हरवले आहे आणि अद्यापी सापडलेले नाही. चेंब्र पोलीस ठाणे येथे तक्राग क्र.१००५६२-२०२३ अंतर्गत तक्रार नोंद करण्यात आली आहे.

जर कोणास सापडल्यास श्री./श्रीमती/मे. मनिश डी. कुकरेजा, पत्ता: व्यापार भवन कमर्शियल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., प्लॉट क्र.८९, टी.पी.एस. १, मांडवी विभाग, ३६८/ ७०, नरसी नाथा स्ट्रीट, बॉम्बे-४००००९, मोबा ९३२३१९८०८१ येथे कळवावे.

#### हरवलेले मुळ दस्तावेजांचे तपशील

गपार भवन कमर्शियल प्रिमायसेस को-ऑपरेटि सोसायटी लि., प्लॉट क्र.८९, टी.पी.एस. १, मांडवी विभाग, ३६८/७०, नरसी नाथा स्ट्रीट, मुंबई ४००००९, शहर/गाव मस्जिद बंदर, तालुका मुंबई, जिल्हा मुंबई, राज्य महाराष्ट्र यांच्याद्वारे वितरी

दिनांक: १९.१२.२०२३ ठिकाण: मुंबई

> सही/ वकील श्री. दत्तात्रय जी. ढोबत ९९८७६८६३७२

#### **Public Notice**

This is to inform the general public that original share certificate no. 8 Distinctive Nos from 36 to 40 of Mrs Meena Jaiprakash Kokate a member of Shree Chaitanya MahaPrabhu Co-Op Society having address at Room No. 202 Kopai Gaon Near Diva - Vasai Rly-Bridge Dombivali West 421202, have been lost/misplaced. The Member the society has applied for duplicate shares. The Society hereby invites Claims and lobiections from claimants. objectors or objectors for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for issuance of duplicate share certificate to the secretary of Shree Chaitanya Maha prabhi CHS. If no claims / objections are received within the period prescribed above the society shall be free to issue duplicate share certificate in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections if any received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society Sd/-

Shree Chaitanya Mahaprabhu Co-Op Soc. Ltd. Chairman, Secretary, Treasurer

#### PUBLIC NOTICE / PROCLAMATION IN THE COURT OF ADDITIONAL DISTRICT JUDGE VASAI AT VASAI

Civil M. A. No. 84/202 next Date :02/02/2 Ex.05 Smt. Malti Praful Bhoir, Aged 38 years, Occupation: House Wife, Residing at: Opp. Grampanchayat Office Galli, Village: Rajavali, F Rajavali, Naigaon (East), Taluka: Vasai, District:

Palghar- 401 208

V/s. None ...Respondent Applicant, Smt. Malti Prafull Bhoir, Inhabitant o asai, has filed Application for the appointmen and declaration of a guardian to the property of a minor Kumari Vrushali Prafull Bhoir, inhabitan of Vasai. Whereas the Applicant above-name nas applied to be declared as the guardian o property of the aforesaid minor, and the day of 02nd February 2024 has been fixed for the nearing of the application; notice is hereby give o general public that if any other relative, friend insman or well-wisher of the aforesaid mino esire to be appointed or declared as guardia of the property of the said minor, or desire to oppose the application of the Applicant aforesaid e should appear personally in the Court on the aforesaid date, and adduce any documentar and oral evidence in support of his claim to suc appointment or declaration, or in support of his pposition to the application of the Applican foresaid. Given under my hand and the sea

of this Court, this 15 Dec 2023 Stamp Superintendent Additional District Court Vasai, Thane

#### जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. अक्षय अनित परब हे फ्लॅट क्र.९ (जुने), सी/४०६ (नवीन) ४था मजला, क्षेत्रफळ २३५ चौ.फू. बिल्टअप क्षेत्र ारमात्मा पार्क म्हणून ज्ञात इमारत क्र.के, श्री साई सिद्दी कुपा को-ऑप.हौ.सो.लि., कोपरी, विरा (पूर्व), जमीन सर्व्हे क्र.११४ (जुना क्र.३), हिस्सा क्र.२४, सर्व्हे क्र.११५ (जुना क्र.४), हिस्सा क्र.४५ गाव कोपरी (जुने चंदनसार), तालुका वसई, जिल्ह गलघर, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्य मर्यादेत आणि उप-नोंदणी जिल्हा वसई येथे असलेल्या जागेचे मालक होते. सदर फ्लॅटचे पुर्वीचे श्रेणी करारनामा अर्थात १) श्री. हमीद एम. सिद्दीर्क आणि श्रीमती जया चित्रक तांबे व तेजल चित्रव तांबे यांच्या दरम्यान झालेला दिनांक २७ मे. २०० रोजीचा विक्री करारनामा, २) मे. विरल बिल्डर्स बिल्डर आणि श्री. हमीद एम. सिद्दीकी, खरेदीदा यांच्या दरम्यान झालेला विक्री करारनामा हरवल आहे आणि जया चित्रक तांबे यांचे १० ऑगस्ट २०१२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात तेजल <u>अबीलदास गायकवाड ऊर्फ तेजल चित्रक तांबे हे</u> कायदेशीर वारसदार आहेत आणि सदर मालमत्त पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेकडे तारण ठेवण्यात येणार आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेजांवर आणि उपरोत्त हस्तांतरणाबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा वारसाहक्क, अदलाबदल, तारण, अधिभार, मालर्क हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंव अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपाचा कोणताह दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांर्न त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात **ॲड. मॉन्सीला क्रास्ट** यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१**१ दिवसांत कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावे सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

#### ॲड. मॉन्सीला क्रास्टो

फ्लॅट क्र.ए/१०२, चावरे आर्केड कोहौसोलि अभिनव हॉस्पिटलच्या वर, नालासोपारा (पश्चिम)-४०१२०३. ठिकाण: मुंबई दिनांक:१९.१२.२०२३

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. किशन मावजी गोरावा** हे **फ्लॅट क्र.४०३, ४** मजला. स्वामी नित्यानंद बाग कोहौसोलि.. नवभारत अपार्टमेंट कोहौसोलि. समोर, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई ४००<mark>०७४, क्षेत्रफळ ४३.९५ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र</mark> येथील जागेचे मालक आहेत.

माझ्या अशिलांचा मुलगा **स्वर्गीय श्री. मुकेश किशन गोरावा** यांचे मुंबई येथे **११.०४.१९९३** रोजी निधन झाले. म्हणून माझ्या अशिलांनी सदर फ्लॅट बक्षीस खरेदीखतानुसार त्यांचा नातू **श्री. नितीन मुकेश गोरावा** यांच्या नावे बक्षीस

जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदार, सर्वसामान्य जनतेस सदर फ्लॅटवर वारसाहक्क, मृत्युपत्र, हस्तांतर, तारण, विक्री भाडेपट्टा, मालकी हक्क, न्यास, परिरक्षा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित, शेअर, लाभ असल्यास काही आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **७ दिवसांत** जगदोपत्री पराव्यांसह पोहोच पावतीने रजि.पोस्टाने कळवावे. अन्यथा प्राप्त दावे सर्व उद्देशाकरिता त्यांग केले आहे. असे समजले जाईल आणि नंतर कोणत्याही स्थितीत विचारात घेतले जाणार नाही आणि तदनंतर माझे अशील त्यांचा नातू **श्री. नितीन मुकेश गोरावा** यांना सदर फ्लॅटचे नोंदणी बक्षीस खरेदीखताकरिता पुढील प्रक्रिया सुरू करतील वजु एम. खितार्न

दिनांक: १९.१२.२०२३

वकील उच्च न्यायाल चेंबूर कॅम्प, मुंबई-४०००७४

## जाहिर सूचना

याची नोंद घ्या की, मे. पावनी ॲण्ड कं. या भागीदारी संस्थेने क्षेत्रफळ सुमारे ३४० चौ.फुट कारपेट क्षेत्र असलेला फ्लॅट क्रमांक ए-३२, ५ व्या मजल्यावर, हर्षा अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारतीत, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०००८० (सदर फ्लॅट परिसर) श्री. रमेशकुमार अग्रवाल यांना १९ मे, १९७४ च्या कराराच्या कलमांतर्गत विकला होता आणि सदर सोसायटीने श्री. रमेशकुमार अग्रवाल यांना प्रमाणपत्र क्रमांक ०३३, रजिस्टर फोलिओ क्र. ०३३ प्रत्येकी रू.५० रुपयांचे ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स, विशिष्ट क्रमांक १६१ ते १६५ दिनांक ०१.०४.२०१३ अंतर्गत भाग प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर श्री. रमेशकुमार अग्रवाल यांनी ११ जुलै, १९७५ च्या घोषणापत्रानुसार वरील जागेच्या संबंधात त्यांचे सर्व अधिकार, शीर्षक, हितसंबंध सुश्री सरोज एच. बजाज आणि श्री. रामचंद्र बजाज यांना विकले / हस्तांतरित केले / निश्चित केले आणि त्यानंतर सोसायटीने दिनांक २३.०९.२०७८ रोजी भाग प्रमाणपत्र क्र.०३३ वर त्यांच्या संयुक्त नावांना रीतसर मान्यता दिली होती. तदनंतर कु. सरोज एच. बजाज आणि श्री. रामचंद्र बजाज या दोघांनी ०३ फेब्रुवारी, १९७९ च्या घोषणेनुसार वरील जागेचे त्यांचे सर्व अधिकार, शीर्षक, स्वारस्य सौ. सविताबेन प्रेमचंद गोसरानी यांना संयुक्तपणे विकले/हस्तांतरित केले /नियुक्त केले आणि त्यानंतर सोसायटीने दिनांक ११.०८.२००९ रोजी भाग प्रमाणपत्र क्र.०३३ वर माझ्या अशिलांच्या नावे अर्थात श्रीमती सविताबेन प्रेमचंद गोसरानी यांना मान्यता दिली होती.

आता माझे अशिल सांगतात की, वरील सर्व तीन साखळी करार म्हणजे १) १९ मे १९७४ रोजीचा मे. पावनी अँड कंपनी, एक भागीदारी संस्था (विक्रेता) आणि श्री. रमेशकुमार अप्रवाल (खरेदीदार) यांच्या दरम्यानचा कराराचा कलम. २) ११ जुलै, १९७५ च्या घोषणेशिवाय इतर कोणतेही दस्तऐवज, जसे करार, विक्री करार, आणि किंवा श्री. रमेशकुमार अगरवाल (विक्रेता) आणि कु. सरोज एच. बजाज आणि श्री. रामचंद्र बजाज (खरेदीदार) दरम्यान अंमलात आणलेली कोणतीही इतर डीड किंवा असाइनमेंट. ३) दिनांक ०३ फेब्रुवारी १९७९ च्या घोषणेशिवाय इतर कोणतेही दस्तऐवज, जसे की करार, विक्री करार, किंवा सुश्री सरोज एच. बजाज आणि श्री. रामचंद्र बजाज (विक्रेता) आणि श्रीमती सविताबेन प्रेमचंद गोसरानी (खरेदीदार) यांच्यात अंमलात आणलेली कोणतीही डीड किंवा असाइनमेंट हे श्रीमती सविताबेन प्रेमचंद गोसरानी यांच्याद्वारे हरवले/गहाळ झाले ज्यासाठी मुंबई उपनगर, मुलुंड पोलीस स्टेशन, मुंबई येथे दिनांक १७.१२.२०२३ रोजी ऑनलाइन तक्रार क्र.११७५९५-२०२३ द्वारे हरवलेली/

गहाळ झालेली तक्रार दाखल करण्यात आली आहे. उपरोक्त भूखंडाबाबत किंवा वरील प्लॉटच्या संदर्भात किंवा कायदेशीर वारसा हक्काच्या/च्या संदर्भात, आणि इतर कोणतीही संबंधित दस्तऐवज आणि/किंवा परिसर किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात कोणताही दावा किंवा दावे असलेली कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्ती कोणत्याही हक्काचा मार्ग, शीर्षक किंवा व्याज, गहाणखत, भार, भाडेपट्टी, धारणाधिकार, शुल्क किंवा अन्यथा कसेही याद्वारे विनंती केली जाते की ते लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह **ॲड. श्री. अनुज विनोद मोरे**, वकील, मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ता: एमओआर असोसिएटस्, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसो लि., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले आहेत

> मुंबई येथे आज दिनांकित १८ डिसेंबर, २०२३ रोजी अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

## बजाज होसिंग फायनान्स लिमिटेड

**कॉर्पोरेट कार्यालयः** सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र–४११०१४. **शाखा कार्यालयः** गावंडे कॉम्प्लेक्स, १ला मजला भायडीबीआय बँकेजवळ, बँक रोड, कोपरगाव-४२३६०१, महाराष्ट्र.

## ताबा सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वये सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४)

याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचित कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार है वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**च्या वतीने खालील म्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतरांत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** खाळी नमूद केलेल्या तारखेळा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बीएचएफएल**कडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील

વ્યાગ ગમાં ભરાવ.					
कर्जदार/जामिनदाराचे नाव	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना दिनांक	ताबा		
(एलएएन क्र., शाखा नाव)	(स्थावर मालमत्ता)	व रक्कम	दिनांक		
शाखा: कोपरगाव, (कर्ज क्र.: एच४७९एफआरएल०३३९५३३)	पुढे नमुद बिगरशेत जमिनीचे सर्व भाग व खंड: प्लॉट क्र.७७, क्षेत्रफळ इस्टर्न	२८ सप्टेंबर, २०२३	१५.१२.२०२३		
<ol> <li>जुल्फीकार अब्दुल लितिफअन्सारी (कर्जदार), पत्ता: ४४८२, बडी बाजार,</li> </ol>	साईड ५१.१९ पैकी १०२ चौ.मी., एस.क्र.१५५/१बी+१५५/१के, मौजे	रु.५,६६,०८५/-			
टाकिया बडी बाजार, टाकिया येवळा, नाशिक-४२३४०१. २. कौसर जुल्फीकार	येवळे नगरपालिकेच्या मर्यादेत, तालुका येवळे, नाशिक-४२३०१. <b>पुर्व:</b> प्लॉट	(रुपये पाच लाख सहास	र हजार पंच्याऐंशी		
अन्सारी (सह-कर्जदार), ३. सईदा अब्दुल लतिफअन्सारी (सह-कर्जदार),	क्र.७७ पैकी; पश्चिम: प्लॉट क्र.७८; उत्तर: लागू सर्व्हे क्र.१३५; दक्षिण:	फक्त)			
२ व ३ चा पत्ता: ४४८२, बडी बाजार, टाकिया बडी बाजार, टाकिया येवळा,	कॉलनी रोड.				

दिनांक: १९.१२.२०२३, ठिकाण: नाशिक

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

THE PUBLIC IN GENERAL is hereby informed that my clients Mrs. Supriya Kamal Gharti & Shri Nandkumar Ganpat Desai are the joint owners of Flat No.17, 2nd Flr, Geeta Mandir CHS Ltd., Chandavarkar Lane, Borivali (W), Mumbai-400092. That vide Agreement for Sale, dt. 8.2.1974, Mrs. P.K. Builder (Builder) sold the said flat to Mr. Dayalal Raviphaio Dudhat (Purchaser), and vide Agreement for Sale, dt. Sept. 1994, Mr. Dayalal Raviphaio Dudhat (Purchaser), and vide Agreement for Sale, dt. Sept. 1994, Mr. Dayalal Raviphaio Dudhat (Vendor) sold & transferred the said flat to M/s. Crystal Gems (Purchasers). Said M/s. Crystal Gems become loan defaulter and my clients purchased the said flat in Auction Sale from Debts Recovery Tribunal No.1, Mumbai (DRT-1) and have recieved Sale Certificate, dt. 21.7.2022. At the time of receipt of document, in list of document the original Agreement for Sale, dt. 8.2.1974 was not available from the concerned bank.All the persons are hereby informed that not to carry on any transaction on the basis of said unavailable original Agreement for Sale, dt. 8.2.1974 and if the said original Agreement for Sale, dt. 8.2.1974 and if the said original Agreement for Sale, dt. 8.2.1974 and if the said original Agreement for Sale, dt. 8.2.1974 and should be said original Agreement for Sale, dt. 8.2.1974 and should be said original Agreement for Sale, dt. 8.2.1974 and should be said original Agreement for Sale, dt. 8.2.1974 and should be said original Agreement for Sale, dt. 8.2.1974 and should be said original Agreement for Sale, dt. 8.2.1974 and should be said original Agreement for Sale, dt. 8.2.1974 and should be said original Agreement for Sale, dt. 8.2.1974 and should be said original Agreement for Sale, dt. 8.2.1974 and should be said flat in the said original Agreement for Sale, dt. 8.2.1974 and should be said flat or in any other person/s or financial institution/should be said flat or any other document with the date of publication of this notice thereafter my client shall free to

Sd/-Adv. Sameer Kharma G3. Borivali Arunodav Chsl., Nr. Borivali Court Borivali (w), Mumbai:92. Mob.:7039475580 Place : Mumbai. Date: 19-12-2023

स्थळ - कांदिवली (प), मुंबई

दिनांक - १९/१२/२०२३

अ. लॉकर

丣.

ए/१८

ए/७१

बी/२२

बी/४९

सी/८८

बी/२०६

बी/२१६

बी/२२५

ई/२६२

१०५सी

११९सी

१७१सी

११ ११६सी

१३ १२०सी

ठिकाण : मुंबई

豖.

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती. विलासीनी बी. शेट्टी या फ्लॅट क्र.४०३, ४था मजला. इमारत क्र.डी-३८. शिवसागर शांती नगर कोहौसोलि., सेक्टर क्र.९, शांती नगर मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७ या जागेच्या ५०% संयुक्त मालक होत्या यादरम्यान **श्रीमती विलासीनी बी. शेट्टी** यांचे २२.११.२००९ रोजी निधन झाले. तद्नंत माझे अशील **श्रीमती. माया जे. शेट्टी ऊर्प माया बुबा शेट्टी,** मयताचे कायदेशीर वारसदार (मलगी) या नात्याने त्यांच्या नावे मयत सदस्याचे सदर फ्लॅटबाबत अधिकार. हक्क हित व शेअर्स हस्तांतरणासाठी अर्ज केला

म्हणन जर कोणा व्यक्तीस सदर शेअस अधिकार, हक्क व हित हस्तांतरणास दावा आक्षेप असल्यास त्यांनी योग्य व वैध कागदपत्रांसह माझ्याकडे सदर सूचनेपासून **१४ दिवसात** खाली नमुद केलेल्या पत्त्याव कळवावे. तद्नंतर दावा/आक्षेप विचारात घेतला जाणार नाही आणि सदर फ्लॅट मालमत्तेबाबत पढचा व्यवहार माझे अशील पूर्ण करण्याची प्रक्रिया करतील.

> सही/ अंड. पुनम चंद्रकांत ठाकरे पत्ता: ठाकरे निवास. पेणकर पाडा गणेश मंदिराजवळ, मिरा रोड (पुर्व) ठाणे-४०११०७

चारकोप अनघा को-ऑप. हौसिंग सोसायटी लि

प्रलंबित भाडे /

थकबाकी

१६००

9880

20600

२४६४०

निरंक

९६००

४८००

निरंक

४८००

E800

8600

सही/-

(सांताक्रूझ शाखा)

ग्रोविंग्टन व्हेन्चर्स इंडिया लिमिटेड

सीआयएन : एल६३०९०एमएच२०१०पीएलसी३६३५३७ नोंद.कार्या.: शिव चेंबर, ४था मजला,प्लॉट क्र.२१, सेक्टर-११, सीबीडी बेलापूर,

नवी मुंबई-४००६१४. दूर.: ०२२-४९७३६९०१ ई-मेलः growingtons@gmail.com, वेबसाईटः www.growington.in

टपाल मतदान सूचना

सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ११० नुसार, कंपनी (व्यवस्थापन

आणि प्रशासन्) नियम, २०१४, सहवाचिता सहकार मंत्रालयाने (एमसीए परिपत्रक) दिनांक ८ एप्रिल, २०२० मे ५, २०२०, ५ मे, २०२२ आणि डिसेंबर २८, २०२२ आणि २५ सप्टेंबर २०२३ रोजी जारी केलेली परिपत्रके

आणि इतर लागू तरतुदी, ज्यामध्ये कोणतेही वैधानिक फेरफार किंवा त्या काळासाठी पुन्हा अंमलात आणणे

१३ डिसेंबर २०२३ रोजी रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेद्वारे (ई-वोटिंग) च्या टपाल मतदान सूचनेत नमूद केलेल्या

कंपनीने १८ डिसेंबर २०२३ रोजी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल

डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडून त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर प्राप्त

झालेल्या सदस्यांच्या नोंदणीवर/ लाभार्थी मालकांच्या यादीवर ज्या सदस्यांची नावे दिसतात त्यांना टपाल

मतदान सूचना पाठवणे पूर्ण केले आहे. शुक्रवार, ०८ डिसेंबर २०२३ रोजी ज्या सदस्यांची नावे सदस्यांच्य

नोंदणीवर/ लाभार्थी मालकांच्या यादीवर म्हणजेच कट-ऑफ तारखेवर आली आहेत, ते मतदानाच्या उद्देशासाठी

पात्र मानले जातील. शुक्रवार, ०८ डिसेंबर २०२३ रोजी सदस्य नसलेल्या व्यक्तीने, म्हणजे मतदानाच्या

अधिकारांची गणना करण्यासाठी कट ऑफ, ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. वर नमूद

केलेल्या परिपत्रकांनुसार, टपाल मतदान फॉर्म आणि व्यवसाय प्रतिसाद लिफाफे सभासदांना पाठवले गेले

डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांना त्यांचे ईमेल पत्ते संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे

नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते. वास्तविक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांनी कंपनीचे

निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए), पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा.लि.

support@purvashare.com वर growingtons@gmail.com वर स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची स्कॅन केलेली प्रत पाठवून त्यांचा फोलिओ क्रमांक, नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पुढे

आणि मागे), पॅन (स्वतः- ईमेल पत्त्याची नोंदणी करण्यासाठी पॅन कार्डची प्रमाणित स्कॅन कॉपी), आधार

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ आणि सेबी (एलओडीआर), विनियम, २०१५ च्य नियमन ४४ च्या कायद्याच्या कलम ११० च्या तरतुर्दीचे पालन करून, कंपनी कंपनीच्या सदस्यांना रिमोट ई व्होटिंग सुविधा देत आहे. कंपनीने रिमोट ई-व्होटिंग सेवा सुलभ करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) सोबत एक व्यवस्था केली आहे. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मत देण्यासाठी लॉगिन

क्रेडेन्शियल्स भागधारकांना टपाल मतदानाच्या सूचनेसह पाठविण्यात आले आहेत. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान

करण्याची तपशीलवार प्रक्रिया सूचनेमध्ये प्रदान करण्यात आली आहे. कंपनीच्या वेबसाइटवरही तपशील

रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३ रोजी स.९:०० वा. सुरू होईल आणि बुधवार,

१७ जानेवारी, २०२४ रोजी सायं. ५:०० वा. समाप्त होईल. उपरोक्त कालावधीत सदस्य त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक

पद्धतीने देऊ शकतात. रिमोट ई-व्होटिंग पध्दत बुधवार, १७ जानेवारी, २०२४ रोजी साय. ५:०० वा. अक्षम

टपाल मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तपासणीस म्हणून संचालक मंडळाने

मे. संतोष सिंग ॲण्ड असोसिएट्सचे, कार्यरत कंपनी सचिव यांची नियुक्ती केली आहे. टपाल मतदानाचे निकाल शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केले जातील. परिणाम स्टॉक एक्सचेंजेसला

कळवले जाईल जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत आणि कंपनीच्या वेबसाईटवर तपासणीसाच्या अहवालासह

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका

पाहू शकता किंवा ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ - २४९९ ७००० या क्रमांकावर कॉल करू शकता:

किंवा evoting@nsdl.co.in वर वरिष्ठ व्यवस्थापक श्रीमती पह्नवी म्हात्रे यांना विनंती पाठवावेत.

केले जाईल आणि त्यापलीकडे रिमोट ई-व्होटिंगला परवानगी दिली जाणार नाही.

नाहीत. सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद रिमोट ई-वोटिंग प्रणालीद्वारेच होईल.

(आधार कार्डची स्वयं-प्रमाणित स्कॅन कॉपी) पाठवावी.

प्रदर्शित केले जातील उदा.www.growington.in.

ठरावांकरिता ग्रोविंग्टन व्हेन्चर्स इंडिया लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची मंजूरी मागितली जात आहे.

वांद्रे

वांद्रे

वांद्रे

वांद्रे

वांद्रे

वांद्रे

वांद्रे

सांताक्रुझ

-ओशिवारा

\_\_\_ ओशिवारा

ओशिवार

ओशिवारा

ओशिवास

ओशिवारा

चारकोप वंशवेल को-ऑप. हौसिंग सोसायटी लि

समता सहकारी बँक लि.

नोंदणीकत कार्यालय : सिंग सदन, अमरनाथ सिंग मार्ग,

एस.व्ही. रोड, सांताक्रुझ (प), मुंबई-४०० ०५४.

दूरध्वनी क्र.: ९८२०७१०६१५/९०७६१४४२४४ /९०७६१७२२५६ /९५९४५१०६१४

स्चना

ज्याअर्थी खालील व्यक्तींनी आमच्या सांताक्रूझ, वांद्रे, ओशिवरा शाखेतून लॉकर्स भाड्याने घेतले होते आणि त्यांनी

त्यांच्या संबंधित लॉकर्सचे शुल्क/भाडे भरण्यात अयशस्वी आणि कसूर केली आहे आणि लॉकर्स दीर्घ कालावधीसार्ठ

चालवले नाहीत. ज्याअर्थी संबंधित लॉकर धारकांना सदर थकबाकी भरण्यासाठी मागणी सचना बजावण्यात आली

सर्व संबंधित व्यक्ती, ज्यांची नावे आणि तपशील खालीलप्रमाणे आहेत, त्यांना सूचित केले जाते की बँक खालीलप्रम

१) शुक्रवार, ५ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता समता सहकारी बँक लिमिटेड, वांद्रे शाखेचा पत्ता

२) शुक्रवार, ५ जानेवारी, २०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता समता सहकारी बँक लिमिटेड, सांताक्रूझ शाखेच

३) शुक्रवार, ५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ०३.३० वाजता समता सहकारी बँक लिमिटेड, ओशिवरा शाखेचा

पत्ता: ऋ-६ आणि इ-६ , मौर्या इस्टेट, इन्फिनिटी मॉल समोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई -४०० ०५३.

पत्ताः सिंग सदन, अमरनाथ सिंग मार्ग, एस.व्ही.रोड, सांताक्रूझ (प.), मुंबई - ४०० ०५४.

होती तसेच पुढील कोणतीही सूचना न देता संबंधित लॉकर तोडण्याची सूचना बजावण्यात आली होती.

४, मारियन टेरेस, ६८ चॅपल रोड, वांद्रे रेक्लेमेशन, वांद्रे (प), मुंबई- ४०० ०५०

लॉकर धारकाचे नाव

श्रीमती शमीम बाटलीवाला

श्री. गुरदीप सिंह चांडोक /

श्री. सरेंदर सिंह चहा

श्री. क्लिंट बेअरक्रॉफ्ट

श्रीमती रोझी बेअरक्रॉफ्ट

श्रीमती अरिफा सय्यद

श्री. पवन गौतम सेठी

श्रीमती मेरी फ्लॉसी डिसूझा

श्री. ललित सिंह राजपूत

श्री. मोह. इरफान आरिफ

श्रीमती क्रिस्टीना राव आणि

श्री. इस्माईल ए.वावेकर आणि

श्री.आसिफ इस्माईल वावेकर

(ओशिवारा शाखा)

सौ. रिटा बालचंद्रन

श्रीमती नीना राव

श्री. बालचंद्रन के. उन्नी आणि

श्री. सुभाष गुप्ता आणि विजय चौधरी

श्री. इरफान आर परिहार /

श्री.तेजेंद्र सिंह / श्री हरविंदर सिंग

श्री. निमेश मोदी / श्रीमती पिया मोदी

श्री सुभाष गुप्ता आणि विजय चौधरी

संबंधित शाखांमधील लॉकर्स उघडण्याची प्रक्रिया करेल:

चावी

**क्र** 

49

२७

१५

30

ξξ

१७

३७

१२३

११९

११२

१४६

१५९

सुचना

चारकोप अनघा को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., प्लॉट नं. १६/आरडीपी-१, सेक्टर-२ए, चारकोप

कांदिवली (प), मुंबई- ४०० ०६७, नोंदणी क्र. बीओएम/ डबल्युआर/एचएसजी/टीसी/२९७९

१९८७–८८ व चारकोप वंशवेल को–ऑप. हौसिंग सोसायटी लि., प्लॉट नं. १८, सेक्टर–२, चारको

पोलिस स्टेशन जवळ, चारकोप, कांदिवली (प), मुंबई- ४०० ०६७, नोंदणी क्र. बीओएम/डबल्युआर

एचएसजी/टीसी/३२९६/१९८८–८९ या दोन संस्थांच्या एकत्रिकरणानंतर महाराष्ट्र सहकारी ँसंस्थ

अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये सदर संस्थांची नोंदणी रह करून, तसेच सदर संस्थांच्य

एकत्रिकरणानंतर 67<sup>≞</sup> अव्हेन्यु को–ऑप. हौ. सो. (नियो), प्लॉट नं. १६/१८ आरडीपी १, सेक्टर–२ए

चारकोप, कांदिवली (प), मुंबई - ४०० ०६७, या नव्याने अस्तित्वात येणाऱ्या संस्थेची नोंदर्ण

करण्याकरिता मा. उपनिबंधक, सहकारी संस्था मुंबई शहर, पूर्व उपनगरे व कोंकण मंडळ, म्हाडा, यांच्य

कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. त्यानुसार कार्यालयाच

जा.क्र.मुं.मं/उपनि/ससं./(मुं.प.उ.)/४६०८/२०२३ दिनांक २३/११/२०२३ रोजीचे महाराष्ट्र सहकार्र

संस्था अधिनियम १९६० चे कलम १७ व त्याखालील नियम १६ मधील तरतदीनसा

एकत्रिकरणाबाबतचा मसुदा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. उपरोक्त संस्थांच्य

. एकत्रिकरणाबाबतचा मा. उपनिबंधकांच्या मसुदा आदेश बाबत काही हरकती/सूचना असल्यास

संस्थांच्या अध्यक्ष व सचिव यांच्याकडे सुचना प्रसिद्ध झाल्यापासुन ०७ दिवसांच्या आत संस्थेच्य

#### NOTICE

Notice is Hereby Given that MR RAMCHANDRA ALGU VISHWAKARMA single holder and member of U P VISHWAKARMA CHSLtd. (B-2342/12-03-1959) having address at AZAD ROAD, Vile Parle East, Mumbai 400057, holding Flat/Room No 12, and share certificate No 423, has expired on 19-11-2017, without making any Nomination for the above Flat. His Legal Heirs had applied to the society for the Transmission of the said Flat/Room No 12 and Share Certificate No 423, dated 30-06-1990, on single name of his wife Smi SHIVRATIDEVĬ RAMCHANDRA VISHWAKARMA

The Society hereby invites claims or objections from any person/s and or bank/s or financial institution/s or organization/s for the Transmission of Share Certificate for Flat/Room, No 12, on Smt SHIVRATIDEVI RAMCHANDRA VISHWAKARMAs single name. Claims or Objections should be raised

within 15 days from Today, along with relevant original documents, by prior appointment of the Secretary on 9819872205/9920455349

For U P VISHWAKARMA C H S Ltd. Secretary

# **f SBI भारतीय स्टेट बेंक** किस्कोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, बेलापूर, सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, टॉवर क्र.४, ५वा मजला, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई-४०००६१४.

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार **अर्जदार-निवासी पत्ता: श्रीमती रेश्मा सिद्धार्थ इंगळे,** (१ खर क्र.५–१५–३, आंबेडकर चौक, भिमनगर, सपना किरण स्टोअर्सजवळ, भावसिंगापुर, औरंगाबाद–४३१००१ २) **पत्ता: श्रीमती अरुणा बाप्पासाहेब खंडागळे,** मुधलवाडी, सेन्ट पौल इंग्रजी शाळे समोर, एमआयडीस पाठण, औरंगाबाद, महाराष्ट्र-४३१००७, सह-अर्जदार-निवासी पत्ता: श्री, दिक्षांत बाप्पासाहेब खंडागळे, फ्लॅट क्र.एफ१, एमआयडीसी कॉलनी, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद-४३१००१, **अर्जदार-कार्यालय पत्ता: श्रीमर्त एमा सिद्धार्थ इंगळे,** कमल नयन बजाज हॉस्पिटल, गट क्र.४३, सातारा परिशर बीड बायपास रोड, औरंगाबाद ४३१०१०, अर्जदार, सह-अर्जदार मालमत्ता पत्ता: श्रीमती रेश्मा सिद्धार्थ इंगळे, श्रीमती अरुणा बप्पासाहे **बंडागळे, श्री. दिक्षांत बप्पासाहेब खंडागळे,** फ्लॅट क्र.०२०५, इमारत क्र.ई-०५ ईडब्ल्युएस प्लॉट क्र.१, सेक्टर ७, तळोजा, नवी मुंबई (खाते क्र.: गृहकर्ज ४१२११७१८३१४ व इतर) यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कज रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते ०९.१२.२०२३ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटीयझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर **११.१२.२०२३** रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्रार झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

<mark>यकबाकी रक्कम:</mark> दिनाक ०९.०६.२०२३ रोजी देय रक्कम रू.१६,३०,२७४/ - **(रुपये सोळा लाख तीस हजा दोनशे चौऱ्याहत्तर फक्त)** तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शल्क इत्यादी. . सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असल्यास यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकवाकी रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्य तमाप्तीनंतर योग्य कारवाई केली जाईल.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.०२०५, इमारत क्र.ई-०५ ईडब्ल्युएस प्लॉट क्र.१, सेक्टर २७, तळोजा, नवी मुंबई दिनांक: १८.१२.२०२३, ठिकाण: आरएसीपीसी, बेलापूर प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिय

### SHRIRMM

#### श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड HOUSING FINANCE

#### मागणी सूचना

**नोंदणीकृत कार्यालय:** कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१ **शाखा कार्यालय:** सॉलिटेयर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.७, ७७२, ७वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३. वेबसाईट: www.shriramhousing.in

ज्याअर्थी खाली नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांनी **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**कडून वित्तीय सहाय्यता घेतली आहे. आम्ही नमुद करीत आहोत की, वित्तीय सहाय्यता घेतल्यानंतरही कर्जदार/जामिनदारांनी देय तारखेनुसार व्याज आणि मुद्दल रक्कम जमा करण्यात कसूर केलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा वितरीत निर्देशन/मार्गदर्शनानुसार सदर खाते नॉन-ारफॉर्मिंग ॲसेटसमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकारीनुसार सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत प्तरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती आणि त्यानुसार सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी आणि सदर सूचनेत नमुद रकमेवरील करारदराने पुढील व्याजासह एकत्रित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याबाबत खालील कर्जदार, जामिनदार/तारणकर्ता यांना कळविण्यात आले होते.

सदर सूचना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना याबाबत सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

कर्जदार व सहकर्जदारांचे	थकबाकी	कर्ज खाते	प्रतिभूत मालमत्तेचा
नाव व पत्ता	रक्रम	क्र./रक्रम	पत्ता
मोहितेश धर्मेंद्र नवघरे(कर्जदार)	कर्ज खाते क्रमांक	कर्ज करारनामा	फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला,
३२७/२, खोली क्र.१, एसएल कावले चाळ, चिंचोळी	एसएचएलएचएमयुएमबी	क्र.एसएचएलएच	क्षेत्रफळ २२५ चौ.फु. कार्पेट
बंदर रोड, मालाड (प.)-४०००६४.	०००२७२२ अंतर्गत	एमयुएमबी०००२७२२	क्षेत्र, कावेरी २ एसआरए को-
दुसरा पत्ता: बी/३०४, कावेरी-२, एस.आर.ए.	दिनांक ०७.१२.२०२३	थकबाकीत कर्ज	ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी
कोहौसोलि., इमारत क्र.३, चिंचोळी बंदर रोड, नर्मदा	रोजी देय रक्कम	रक्कम	लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत,
नगर (राम नगर), मालाड (प.)-४०००६४.	रु.३५,८९,०४५/ <i>-</i>	रु.३२,७३,६१३/-	नर्मदा नगर (राम नगर),
आणि दुसरा – स्वामी समर्थ सर्विसेस	(रुपये पस्तीस लाख		चिंचोळी बंदर रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४, प्लॉट
मालक मोहितेश नवघरे यांचे मार्फत	एकोणन्नवद हजार पंचेचाळीस फक्त)		जमीन सीटीएस क्र.९७२-सी,
३२७/२, खोली क्र.१, एसएल कावले चाळ, चिंचोळी	विवयाळास कराः)		९७३ ते ९९४ व इतर, गाव
बंदर रोड, मालाड (प.)-४०००६४.			मालाड दक्षिण, बोरिवली
श्रद्धा धर्मेंद्र नवघरे (सह-कर्जदार)			तालुका, मुंबई उपनगर जिल्हा
३२७/२, खोली क्र.१, एसएल कावले चाळ, चिंचोळी			येथील जागेचे सर्व भाग व
बंदर रोड, मालाड (प.)-४०००६४.			खंड.
दुसरा पत्ता: बी/३०४, कावेरी-२, एस.आर.ए.			
कोहौसोलि., इमारत क्र.३, चिंचोळी बंदर रोड, नर्मदा			
नगर (राम नगर), मालाड (प.)-४०००६४.			
एनपीए दिनांक: ०६.१२.२०२३			
मागणी सूचना दिनांक: १२.१२.२०२३			

उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता वर नमुद कर्जदार, सहकर्जदार आणि/किंवा त्यांचे जामिनदार (जेथे लागू असेल तेथे) यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली थकबाकी रक्कम तसेच पुढील व्याज व लागू शुल्क व्याज एकूण रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(४) आणि त्यातील लागू नियमाअंतर्गत कर्जदार व तारणकर्ता यांच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

कृपया नोंद असावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये कोणत्याही कर्जदारास प्रतिभूत धनकोंच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय सूचनेत नमुद त्यांची प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करता येणार नाही सही / - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १९.१२.२०२३ श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ठिकाण: मुंबई

## (वांद्रे शाखा)

मागणी सूचना

## (सरफायसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत)

# DCB BANK

**डीसीबी बँक लिमिटेड**ने खालील कर्जवार, सह-कर्जवार, तारणकर्ता व जामिनदारांना निवासी जागा खरेदी आणि/किंवा व्यवसाय विकासाच्या उदेशाने डीसीबी बँक लिमिटेडच्या नावे योग्य नोंदणी/न्याय्य तारण/गहाण खत निर्मित करून कर्ज सुविधा मंजूर केली होती. सदर कर्जाचे पुन:प्रदान अनियमित झाले असून सदर खाते भारतीय रिझर्व्ह बैंकैचे निर्देश व मार्गदर्शक तत्वांनुसार निष्क्रीय मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. डीसीबी बँक लिमिटेड त्यामुळे **सरफायसी कायदाँ, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत** त्यांचे हक्क वापरले असून कर्जदारांना सदर मागणी सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांच्या आत** एकूण थकित रकमेचे प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांनासुद्धा याद्वारे पुन्हा जाहीररीत्या निर्देश देण्यात येत आहेत की त्यांनी संपूर्ण थकबाकी तसेच आज पर्यंतचे प्रभार व व्याज

रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांच्या आँत** करावे अन्यथा **डीसीबी बँक लिमिटेड** सदर **मालमत्तेचा ताबा घेवून** व ती जमा करणे व थिकत रकमेसंदर्भात विक्री रक्कम जुळवून घेण्यासाठी सर्व वा कोणताही कायदेशीर हक वापरील

कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांना येथे मालमत्तेच्या मालकीमध्ये तिसऱ्या पक्षाचे हितसंबंध निर्माण करण्यास मनाई करण्यात येत आहे. कर्जटार सह-कर्जटार तारणकर्ता व जामिन्टारांचे | माराणी सचना

બ.	ળખા લાત લા.	कजदार, सह-कजदार, तारणकता व जाानगदाराच	नागणा सूचना	नागणा सूचना रक्षन
<b>화</b> .		नाव	दिनांक	
१	डीआरएचएलएएनई	१) अझरुद्दीन नसिरुद्दीन शेख	२४.११.२०२३	रू. ३१,०७,२२८.२७/-
	००४७६०२५	२) समिरुद्दीन नसिरुद्दीन शेख		
		३) रेहाना अझरुद्दीन शेख		
		४) सदानंद मारुती शिंदे		
مراكب المسترار البرائية والمراكب				

शांती निकेतन, एस. पी. पी. एल. कॉलनी (शिवशाही पुनर्वसन प्रकल्प), इंदिरा गांधी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मागे, जनरल ए. के. वैद्य मार्ग, गाव मालाड पूर्व, ता.बोरिवली, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६५ (प्रतिभूत मालमत्ता) येथील सर्व भाग व खंड.

2	डीआरएचएलव्हीएएस००४१७०५४	१) दशरथ एम कोकरे	२९.११.२०२३	₹. १,१२,३७,२०२.२३/-	
		२) वर्षा दशरथ कोकरे			
	डीआरबीएलव्हीएएस००५२५५७६१	३) मेसर्स सोहम इम्पेक्स			
<b>तारण मालमनेचा पना</b> : फलॅट कमांक ३६ चौथा मजला  बी विंग  बॉम्बे लिंक्स को -ऑप ही मो लि  प्लॉट कमांक – ६९  मेक्टर ११०  वाशी  नवी मंबई-					

४००७०३ (प्रतिभूत मालमत्ता) येथील सर्व भाग व खंड. १) हाजरा खतून मुश्ताक अहमद शेख २९.११.२०२३ रू.१७,७९,६८४.००/-

२) मुस्ताक अहमद रमजानली शेख ००५६७५२९ **तारण मालमत्तेचा पत्ता**ः फ्लॅट बेअरिंग क्रमांक ३०२, ए-विंग, तिसरा मजला, इमारत क्रमांक २, टाईप ए, अर्थ रेसिडेन्सी म्हणून म्हणून ज्ञात इमारत, सर्वे/गट क्रमांक ७४, हिस्सा क्रमांक ०१, गाव टेंभोडे, चाफेकर कॉलेज समोर, पालघर-पश्चिम, तालुका आणि जिल्हा-पालघर-४०१४०४ (प्रतिभूत मालमत्ता) येथील सर्व

8	1 1 1 1 1	१. नागेश हनुमंत पवार	२१.११.२०२३	रू. ५७,६४,१६६.००/-
	००५२०५५३	२. मंजुला नागेश पवार		
तारप	<b>तारण मालमत्तेचा पत्ता</b> ः फ्लॅट बेअरिंग फ्लॅट क्रमांक ६०२, सहावा मजला, हॅपी होम सी विंग म्हणून ज्ञात इमारतीचा सी विंग,			

द्राक्षी बाग, गाव कांजूर, तालुका कुर्ला, भांडुप (पश्चिम)-४०००७८ (प्रतिभूत मालमत्ता) येथील सर्व भाग व खंड. १) राकेश भिकाभाई सोळंकी २८.११.२०२३ रू. ३२,६३,२३६.००/-

**तारण मालमत्तेचा पत्ता**ः फ्लॅट बेअरिंग क्रमांक ५०१, ५वा मजला, ए-विंग, समृद्धी गार्डन म्हणून ज्ञात इमारतीत, सर्व्हे क्रमांक ९, एच.क्र.५, गाव समेल, दत्त मंदिर रोड, नालासोपारा-पश्चिम, ता. वसई, जि. पालघर ४०१२०३ (प्रतिभूत मालमत्ता) येथील सर्व भाग व खंड.

ı	Ę	डाआरएचएलएएनइ	१) सजय वाघला	२९.११.२०२३	<b>₹. १८,४७,५७७.००/-</b>	
l		००५७३९८३	२) ईश्वर वाघेला			
l	<b>तारण मालमत्तेचा पत्ता</b> ः फ्लॅट बेआरिंग क्रमांक ४०४, चौथा मजला, ओम श्री गणेश अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारतीत,					
1	गाव ३	आचोळे, न्यू कपोल नगर जवळ, आचो	ळे रोड, नालासोपारा पूर्व, तालुका वसई, जिल्हा-पालघर-४	४०१२०९ (प्रतिभूत मार	तमत्ता) येथील सर्व भाग व खंड.	

२४.११.२०२३ रू. २२,२५,३४१.००/-२) वीणा वेंकटेश मह्रूया **तारण मालमत्तेचा पत्ता**ः फ्लॅट बेअरिंग क्रमांक ४०१, चौथा मजला, बी विंग, इमारत क्रमांक ३, गोकुळ नगर म्हणून ज्ञात प्रस्तावित प्रकल्प, गाव - कुरगाव,

तालुका-पालघर, तारापूर रोड, बोईसर पश्चिम, जिल्हा-पालघर-४०१५०१ (प्रतिभूत मालमत्ता) येथील सर्व भाग व खंड. दिनांकः १९.१२.२०२३ डीसीबी बँक लिमिटेडकरित प्राधिकृत अधिकारी ठिकाण: पालघर / मुंबई

सदर नोटिसीमध्ये नमूद केलेल्या सर्व मजकुराबाबतच्या अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील प्रसिध्द केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

दिनांक : १८ डिसेंबर २०२३

प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

उपलब्ध करून दिला जाईल.

ग्रोविंग्टन व्हेन्चर्स इंडिया लिमिटेडकरिता सही/ सुनिता गुप्ता कंपनी सचिव

**मुख्य कार्यालय** – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, **व्ही.पी. चांदवडकर** यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९२७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८९२८८८, ९८३३८५२९११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सञ्जागार - अंड. भानुदास जगनाप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल : mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.